



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक - ४४]

गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १ - ७, २०१८ / कार्तिक १० - १६, शके १९४०

[पृष्ठे २२

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक १ ऑक्टोबर २०१८

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६

आदेश

क्रमांक टीपीएस-१११४/४४१/प्र.क्र. १३०/२०१६/नवि-९.- ज्याअर्थी, नाशिक महानगरपालिका क्षेत्राची भागशः विकास योजना, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७) (यापुढे “उक्त अधिनियम” असे संबोधिले आहे) चे कलम ३१ चे उप-कलम (१) अन्वये शासनाच्या नगर विकास विभागाकडील निर्णय क्रमांक टीपीएस-११११/३५/प्र. क्र. ८८/नवि-९, दिनांक २८ जून १९९३ अन्वये मंजूर केली असून ती दिनांक १६ नोव्हेंबर १९९३ पासून अंमलात आली आहे (यापुढे “उक्त विकास योजना” असे संबोधिले आहे) आणि उक्त विकास योजनेतील वगळलेल्या भागाची विकास योजना उक्त अधिनियमाचे कलम ३१ चे उप-कलम (१) अन्वये शासनाच्या नगर विकास विभागाकडील निर्णय क्रमांक टीपीएस-११११/३५/प्र. क्र. ८८/नवि-९, दिनांक १५ मे १९९५ अन्वये मंजूर केली असून ती दिनांक २९ जून १९९५ पासून अंमलात आली आहे ;

आणि ज्याअर्थी, नाशिक महानगरपालिका क्षेत्राची सुधारित विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७) (यापुढे “उक्त अधिनियम” असे संबोधले आहे) चे कलम ३१ चे उप-कलम (१) अन्वये शासनाच्या नगर विकास विभागाकडील निर्णय क्रमांक टीपीएस-१११६/प्र. क्र. १४० (अ)/२०१६/नवि-९, दिनांक ९ जानेवारी २०१७ अन्वये भागशः मंजूर केली आहे (यापुढे “उक्त सुधारित विकास योजना” असे संबोधले आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये, सोबतच्या परिशिष्टामध्ये वर्णन केलेली मौजे वडाळा येथील सर्व्हे नंबर २०/२/१ + २/प्लॉट क्रमांक ८ (पै.) मधील ३८४० चौ. मी. जागा (यापुढे “उक्त जागा” असे संबोधले आहे) इतर जागेसह “आरक्षण क्रमांक ४०२- क्रीडांगण” याकरिता (यापुढे “उक्त आरक्षण” असे संबोधले आहे) आरक्षित असून उक्त आरक्षणाकरिता समुचित प्राधिकरण हे नाशिक महानगरपालिका (यापुढे “उक्त प्राधिकरण” असे संबोधिले आहे) आहे;

आणि ज्याअर्थी, नाशिक महानगरपालिकेने (यापुढे “उक्त महानगरपालिका” असे संबोधले आहे) उक्त जागा, उक्त विकास योजना अंमलात आल्याच्या दिनांकापासून दहा वर्षांच्या कालावधीमध्ये संपादन केली नाही ;

आणि ज्याअर्थी, उक्त जागेच्या मालकाने उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप-कलम (१) नुसार, नियोजन प्राधिकरण असलेल्या उक्त प्राधिकरणावर दिनांक २२ एप्रिल २०१३ रोजी सूचना (यापुढे “उक्त सूचना” असे संबोधिले आहे) बजावून उक्त जागा, उक्त प्राधिकरणाने विहित कालावधीत संपादन केली नसल्याचे कळविले होते ;

आणि ज्याअर्थी, वरीलप्रमाणे उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप-कलम (१) नुसार, उक्त सूचना बजावल्यानंतरही उक्त महानगरपालिकेने विहित कालावधीत उक्त जागा संपादन केली नाही ;

आणि ज्याअर्थी, उक्त सुधारित विकास योजनेमध्ये उक्त जागा इतर जागेसह उक्त प्राधिकरणासाठी “आरक्षण क्रमांक ३७३-क्रीडांगण” म्हणून आरक्षित आहे ;

आणि ज्याअर्थी, आता उक्त अधिनियमाच्या कलम १२७ चे उप-कलम (२) नुसार, उक्त सुधारित विकास योजनेमधील आरक्षण उक्त जागेपुरते व्यपगत झाल्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे ;

आता, त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप-कलम (२) नुसार प्राप्त अधिकारात राज्य शासन उक्त जागेवरील उक्त सुधारित विकास योजनेतील “आरक्षण क्रमांक ३७३- क्रीडांगण” चे आरक्षण उक्त जागेपुरते व्यपगत झाल्याचे अधिसूचित करित आहे. अशा प्रकारे मुक्त झालेली जागा विकास योजनेतील लगतच्या अनुज्ञेय भूवापराप्रमाणे जमीन मालकास विकासाकरिता उपलब्ध होईल ;

प्रस्तुत आदेशान्वये आरक्षणातून व्यपगत झालेले क्षेत्र दर्शविणाऱ्या भाग नकाशाची प्रत आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ एक महिन्यापर्यंत ठेवण्यात आली आहे.

परिशिष्ट

अ. क्र.	मौजे, तालुका व जिल्हा	सर्व्हे क्रमांक	जागेचे क्षेत्र	विकास योजनेतील आरक्षण
१	२	३	४	५
१	मौजे वडाळा, तालुका व जिल्हा नाशिक.	सर्व्हे क्रमांक २०/२/१+२/ प्लॉट क्रमांक ८ पै.	३८४० चौ. मी.	आरक्षण क्रमांक ३७३- “क्रीडांगण”

सदर आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

रा. शा. चौहान,
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai - 400 032

Dated 1st October 2018

The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

ORDER

No. TPS-1114/441/CR-130/2016/UD-9.— Whereas, the Government of Maharashtra in Urban Development Department vide Notification No. TPS-1191/35/CR-88/UD-9, dated 28th June 1993 has sanctioned the Development Plan of Nashik City (hereinafter referred to as "the said Development Plan") partly under Section 31 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah. Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as “the said Act”) and the same has come into force with effect from the 16th November 1993 and the Excluded Part of the said Development Plan has been sanctioned under Section 31 (1) of the said Act vide Notification No. TPS-1191/35/CR-88/UD-9, dated 15th May 1995 and the same has come into force with effect from the 29th June 1995 ;

and whereas, the Government of Maharashtra in Urban Development Department *vide* Notification No. TPS-1116/CR-140(A)/UD-9, dated 9th January 2017 has sanctioned the Revised Development Plan of Nashik City (hereinafter referred to as "the said Revised Development Plan") partly under Section 31 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah. Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act");

and whereas, in the said Development Plan, the land bearing Survey No. 20/2/1 + 2/Plot No. 8 (Pt.) admeasuring 3840 sq. mtrs. of Mouze Wadala, taluka and district Nashik (hereinafter referred to as "the said Land") along with other lands is reserved as "Site No. 402- Playground". The Appropriate Authority for the said reservation is Municipal Corporation, Nashik (hereinafter referred to as "the said Authority");

and whereas, the said land has not been acquired by the Nashik Municipal Corporation (hereinafter referred to as "the said Municipal Corporation") within 10 (Ten) years from the date on which the said Development Plan came into force;

and whereas, the Owner of the said land had served a Notice, dated 22nd April 2013 under Section 127 (1) of the said Act (hereinafter referred to as "the said Notice") to the said Authority, informing that the said land has not been acquired by the said Authority, within the stipulated period;

and whereas, even after service of the said Notice as aforesaid, the said land has not been acquired within stipulated time limit from the date of the service of said Notice under sub-section (1) of Section 127 of the said Act, by the said Municipal Corporation;

and whereas, in the said Revised Development Plan, the said land along with other lands is reserved for the said authority as "Site No. 373- Playground".

and whereas, it is accordingly expedient to notify that the reservation on the said Land, has been lapsed.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (2) of Section 127 of the said Act, and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra, hereby notifies that the said Reservation *viz.* "Site No. 373- Playground" on the said land stands lapsed from the said Revised Sanctioned Development Plan and the said land so released from the said reservation shall be available to the landowner for the purpose of Development as otherwise permissible in the case of adjacent land under the said Development Plan.

A copy of the part plan showing the details of land released from the reservation *vide* this Order is available in the office of the Commissioner, Nashik Municipal Corporation, during office hours on all working days for inspection of public upto one month.

Schedule

Sr. No.	Mouze, taluka, district	Survey No. / Gat No.	Area of the land	Reservation of Development Plan
1	2	3	4	5
1	Mouze Wadala, taluka and district Nashik.	Survey No. 20/2/1 + 2/ Plot No. 8 (Pt.)	3840 Sq. mtrs.	Site No. 373- "Playground".

This Order shall also be available on the Government website www.maharashtra.gov.in

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. S. CHOUHAN,
Section Officer to Government.

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक १२ ऑक्टोबर २०१८

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६**आदेश**

क्रमांक टीपीएस-१११४/१६७/प्र. क्र. १३१/२०१६/नवि-९.- ज्याअर्थी, नाशिक महानगरपालिका क्षेत्राची विकास योजना, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७) (यापुढे “उक्त अधिनियम” असे संबोधिले आहे) चे कलम ३१ चे उप-कलम (१) अन्वये शासनाच्या नगर विकास विभागाकडील निर्णय क्रमांक टीपीएस-११११/३५/प्र. क्र. ८८/नवि-९, दिनांक २८ जून १९९३ अन्वये भागशः मंजूर केली असून ती दिनांक १६ नोव्हेंबर १९९३ पासून अंमलात आली आहे (यापुढे “उक्त विकास योजना” असे संबोधिले आहे) आणि उक्त विकास योजनेतील वगळलेल्या भागाची विकास योजना उक्त अधिनियमाचे कलम ३१ चे उप-कलम (१) अन्वये शासनाच्या नगर विकास विभागाकडील निर्णय क्रमांक टीपीएस-११११/३५/प्र. क्र. ८८/नवि-९, दिनांक १५ मे १९९५ अन्वये मंजूर केली आहे ती दिनांक २९ जून १९९५ पासून अंमलात आली आहे ;

आणि ज्याअर्थी, नाशिक महानगरपालिका क्षेत्राची सुधारित विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७) (यापुढे “उक्त अधिनियम” असे संबोधले आहे) चे कलम ३१ चे उप-कलम (१) अन्वये शासनाच्या नगर विकास विभागाकडील निर्णय क्रमांक टीपीएस-१११६/प्र. क्र. १४० (अ)/२०१६/नवि-९, दिनांक ९ जानेवारी २०१७ अन्वये भागशः मंजूर केली आहे (यापुढे “उक्त सुधारित विकास योजना” असे संबोधले आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये, सोबतच्या परिशिष्टामध्ये वर्णन केलेली मौजे नाशिक येथील सर्व्हे नंबर ८९०/२/३ मधील ११२५५ चौ. मी. (यापुढे “उक्त जागा” असे संबोधले आहे) जागेपैकी “आरक्षण क्रमांक ३८२- प्ले ग्राउंड” अंतर्गत ४००० चौ. मी. क्षेत्र व “आरक्षण क्रमांक ३८२-अ- प्राथमिक शाळा” अंतर्गत ७२५५ चौ. मी. क्षेत्र इतर जागेसह (यापुढे “उक्त आरक्षण” असे संबोधले आहे) आरक्षित असून उक्त आरक्षणाकरिता समुचित प्राधिकरण हे नाशिक महानगरपालिका (यापुढे “उक्त प्राधिकरण” असे संबोधिले आहे) आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त प्राधिकरणाने उक्त जागा, उक्त विकास योजना अंमलात आल्याच्या दिनांकापासून दहा वर्षांच्या कालावधीमध्ये संपादन केली नाही ;

आणि ज्याअर्थी, उक्त जागेच्या मालकाने उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप-कलम (१) नुसार, नियोजन प्राधिकरण असलेल्या उक्त प्राधिकरणावर दिनांक १५ मार्च २०१३ रोजी सूचना (यापुढे “उक्त सूचना” असे संबोधिले आहे) बजावून उक्त जागा, उक्त प्राधिकरणाने विहित कालावधीत संपादन केली नसल्याचे कळविले होते ;

आणि ज्याअर्थी, वरीलप्रमाणे उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप-कलम (१) नुसार, उक्त सूचना बजावल्यानंतरही उक्त महानगरपालिकेने विहित कालावधीत उक्त जागा संपादन केली नाही ;

आणि ज्याअर्थी, उक्त सुधारित विकास योजनेमध्ये उक्त जागा इतर जागेसह उक्त प्राधिकरणासाठी “आरक्षण क्रमांक २०४- क्रीडांगण” म्हणून आरक्षित आहे ;

आणि ज्याअर्थी, आता उक्त अधिनियमाच्या कलम १२७ चे उप-कलम (२) नुसार, उक्त सुधारित विकास योजनेमधील आरक्षण उक्त जागेपुरते व्यपगत झाल्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे ;

आता, त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप-कलम (२) नुसार प्राप्त अधिकारात राज्य शासन उक्त जागेवरील उक्त सुधारित विकास योजनेतील “आरक्षण क्रमांक २०४- क्रीडांगण” चे आरक्षण उक्त जागेपुरते व्यपगत झाल्याचे अधिसूचित करित आहे. अशा प्रकारे मुक्त झालेली जागा विकास योजनेतील लगतच्या अनुज्ञेय भूवापराप्रमाणे जमीन मालकास विकासाकरिता उपलब्ध होईल ;

प्रस्तुत आदेशान्वये आरक्षणातून व्यपगत झालेले क्षेत्र दर्शविणाऱ्या भाग नकाशाची प्रत आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ एक महिन्यापर्यंत ठेवण्यात आली आहे.

परिशिष्ट

अ. क्र.	मौजे, तालुका व जिल्हा	सर्व्हे क्रमांक	जागेचे क्षेत्र	विकास योजनेतील आरक्षण
१	२	३	४	५
१	मौजे नाशिक, तालुका व जिल्हा नाशिक.	सर्व्हे क्रमांक ८९०/२-अ/३	११२५५ चौ. मी.	आरक्षण क्रमांक २०४- “क्रीडांगण”

सदर आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

रा. शा. चौहान,

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai - 400 032

Dated 12th October 2018

The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

ORDER

No. TPS-1114/167/CR-131/2016/UD-9.— Whereas, the Government of Maharashtra in Urban Development Department *vide* Notification No. TPS-1191/35/CR-88/UD-9, dated 28th June 1993 has sanctioned the Development Plan of Nashik City (hereinafter referred to as “the said Development Plan”) partly under Section 31 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah. XXXVII of 1966) (hereinafter referred to as “the said Act”) and the same has come into force with effect from the 16th November 1993 and the Excluded Part of the said Development Plan has been sanctioned under Section 31 (1) of the said Act *vide* Notification No. TPS-1191/35/CR-88/UD-9, dated 15th May 1995 and the same has come into force with effect from the 29th June 1995 ;

and whereas, the Government of Maharashtra in Urban Development Department *vide* Notification No. TPS-1116/CR-140(A)/UD-9, dated 9th January 2017 has sanctioned the Revised Development Plan of Nashik City (hereinafter referred to as “the said Revised Development Plan”) partly under Section 31 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah. Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as “the said Act”);

and whereas, in the said Development Plan, the land bearing Survey No. 890/2/3 admeasuring 11255 sq. mtrs. of Mouze Nashik, taluka and district Nashik (hereinafter referred to as “the said Land”) of which 4000 sq. mtrs. along with other lands is reserved as “Site No. 382- Playground” and 7255 sq. mtrs. along with other lands is reserved as “Site No. 382-A- Primary School”. The Appropriate Authority for the said reservation is Municipal Corporation, Nashik (hereinafter referred to as “the said Authority”);

and whereas, the said land has not been acquired by the said Authority within 10 (Ten) years from the date on which the said Development Plan came into force;

and whereas, the Owner of the said land had served a Notice, dated 15th March 2013 under Section 127 (1) of the said Act (hereinafter referred to as “the said Notice”) to the said Authority, informing that the said land has not been acquired by the said Authority, within the stipulated period;

and whereas, even after service of the said Notice as aforesaid, the said land has not been acquired within stipulated time limit from the date of the service of said Notice under sub-section (1) of Section 127 of the said Act, by the said Authority;

and whereas, in the said Revised Development Plan, the said land along with other lands is reserved for the said authority as “Site No. 204- Playground”;

and whereas, it is accordingly expedient to notify that the reservation on the said Land, has been lapsed.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (2) of Section 127 of the said Act, and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra, hereby notifies that the said Reservation viz. "Site No. 204- Playground" on the said land stands lapsed from the said Revised Sanctioned Development Plan and the said land so released from the said reservation shall be available to the landowner for the purpose of Development as otherwise permissible in the case of adjacent land under the said Development Plan.

A copy of the part plan showing the details of land released from the reservation vide this Order is available in the office of the Commissioner, Nashik Municipal Corporation, Nashik during office hours on all working days for inspection of public upto one month.

Schedule

Sr. No.	Mouze, taluka, district	Survey No./ Gat No.	Area of the land	Reservation of Development Plan
1	2	3	4	5
1	Mouze Nashik, taluka and district Nashik.	Survey No. 890/2-A/3	11255 Sq. mtrs.	Site No. 204- "Playground".

This Order shall also be available on the Government website www.maharashtra.gov.in

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. S. CHOUHAN,
Section Officer to Government.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

विभागीय आयुक्त यांजकडून

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा नंदुरबार

क्रमांक मशा/कार्या-२/५/अक्राणी/एसआर-१४/२८३४/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, सोन बुद्रुक ग्रामपंचायतीतील पुजारपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २२ जून २०१६ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शहादा उपविभाग, शहादा यांनी यासंदर्भात दिनांक ४ जानेवारी २०१८ रोजी सोन बुद्रुक ग्रामपंचायतीत येणाऱ्या पुजारपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, नंदुरबार यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा नंदुरबार, तालुका अक्राणी, गाव पुजारपाडा (सोन बुद्रुक)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : सोन बुद्रुक	२४	--
२	पश्चिम : खडक्या		
३	उत्तर : भानोली		
४	दक्षिण : हालीगव्हाणपाडा (कुंडल)		

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,

विभागीय आयुक्त,

नाशिक.

नाशिक, १ ऑक्टोबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा नंदुरबार

क्रमांक मशा/कार्या-२/५/अक्राणी/एसआर-१५/२८३५/२०१८.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, कात्री ग्रामपंचायतीतील नलदापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २६ जानेवारी २०१६ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शहादा उपविभाग, शहादा यांनी यासंदर्भात दिनांक ११ एप्रिल २०१८ रोजी कात्री ग्रामपंचायतीत येणाऱ्या नलदापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, नंदुरबार यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा नंदुरबार, तालुका अक्राणी, गाव नलदापाडा (कात्री)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : उंच टेकडी	१८९	--
२	पश्चिम : वडावपाडा नाला		
३	उत्तर : नाला, ओखीपाडा		
४	दक्षिण : उंच टेकडी		

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १ ऑक्टोबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा नंदुरबार

क्रमांक मशा/कार्या-२/५/अक्राणी/एसआर-१६/२८३६/२०१८.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, राजबर्डी ग्रामपंचायतीतील मोखाचापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १२ ऑगस्ट २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, शहादा उपविभाग, शहादा यांनी यासंदर्भात दिनांक ११ एप्रिल २०१८ रोजी राजबर्डी ग्रामपंचायतीत येणाऱ्या मोखाचापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, नंदुरबार यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा नंदुरबार, तालुका अक्राणी, गाव मोखाचापाडा (राजबर्डी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गोरांबा	२८८	--
२	पश्चिम : निगदी		
३	उत्तर : जुगनी		
४	दक्षिण : वलवाल (मुख्य गाव)		

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १ ऑक्टोबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा जळगाव

क्रमांक मशा/कार्या-२/५/रावेर/एसआर-१/२९७७/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते;

आणि ज्याअर्थी, निमड्या ग्रामपंचायतीतील सायबुपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ३ ऑगस्ट २०१४ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, फैजपूर उपविभाग, फैजपूर यांनी यासंदर्भात दिनांक १८ डिसेंबर २०१८ रोजी निमड्या ग्रामपंचायतीत येणाऱ्या सायबुपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका रावेर, गाव सायबुपाडा (निमड्या)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : निमड्या गाव (गट नंबर १४, १८)	वन्यजीव	पूर्व : निमड्या गाव (गट नंबर १४, १८)
२	पश्चिम : वन्यजीव वन क्षेत्र (क. नं. ५२)	वनक्षेत्र	पश्चिम : वन्यजीव वन क्षेत्र (क. नं. ५२)
३	उत्तर : मोहमांडली रस्ता (गट नंबर १७)	(क. नं. ५२).	उत्तर : मोहमांडली रस्ता (गट नंबर १७)
४	दक्षिण : वन्यजीव वन विभागाचे डोंगर (क. नं. ५२, गट नंबर १६ चा काही भाग).		दक्षिण : वन्यजीव वन विभागाचे डोंगर (क. नं. ५२, गट नंबर १६ चा काही भाग).

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ४ ऑक्टोबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा जळगाव

क्रमांक मशा/कार्या-२/५/यावल/एसआर-३/२९७९/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, मोहराळे ग्रुप ग्रामपंचायतीतील आंबापाणीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १० जुलै २०१७ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, फैजपूर उपविभाग, फैजपूर यांनी यासंदर्भात दिनांक २६ सप्टेंबर २०१७ रोजी मोहराळे ग्रुप ग्रामपंचायतीत येणाऱ्या आंबापाणीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका यावल, गाव आंबापाणी (मोहराळे ग्रुप)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	(कु. नं. १०१, १०२) पूर्व : क. नं. ९३.	कु. प. नं. १०१, १०२.	(कु. नं. १०१, १०२) पूर्व : क. नं. ९३.
२	पश्चिम : क. नं. १०५		पश्चिम : क. नं. १०५
३	उत्तर : ९८, ९९		उत्तर : ९८, ९९
४	दक्षिण : क. नं. ९१, १४०, १४१		दक्षिण : क. नं. ९१, १४०, १४१

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ४ ऑक्टोबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा जळगाव

क्रमांक मशा/कार्या-२/५/चोपडा/एसआर-१/२९८०/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, विरवाडे ग्रामपंचायतीतील बोरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १५ ऑगस्ट २०१७ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, अंमळनेर उपविभाग, अंमळनेर यांनी यासंदर्भात दिनांक ७ नोव्हेंबर २०१७ रोजी विरवाडे ग्रामपंचायतीत येणाऱ्या बोरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका चोपडा, गाव बोरपाडा (विरवाडे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : लहान कारंज्यापाडा शिवार	१८८, १८७, १८६	--
२	पश्चिम : बेड्यापाणी गावाचे शिवार	१८९, १९४.	
३	उत्तर : वाघदेव नाला		
४	दक्षिण : सातपुडा पर्वत		

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ४ ऑक्टोबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा जळगाव

क्रमांक मशा/कार्या-२/५/चोपडा/एसआर-२/२९८१/२०१८.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बोरअजंटी ग्रामपंचायतीतील धरणपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १५ ऑगस्ट २०१७ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, अंमळनेर उपविभाग, अंमळनेर यांनी यासंदर्भात दिनांक ७ नोव्हेंबर २०१७ रोजी बोरअजंटी ग्रामपंचायतीत येणाऱ्या धरणपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका चोपडा, गाव धरणपाडा (बोरअजंटी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : जगन देवराम कोळी यांचे शेत, गट नंबर ६२	२३६	पूर्व : जगन देवराम कोळी यांचे शेत, गट नंबर ६२
२	पश्चिम : चुनाभट्टी पाझर तलाव व वैजापूरकडे जाणारा रस्ता.		पश्चिम : चुनाभट्टी पाझर तलाव व वैजापूरकडे जाणारा रस्ता.
३	उत्तर : पंडीत गोविंद कोळी यांचे शेत, गट नंबर ६०		उत्तर : पंडीत गोविंद कोळी यांचे शेत, गट नंबर ६०
४	दक्षिण : सातपुडा पर्वत, क. नं. २३६ चे क्षेत्र		दक्षिण : सातपुडा पर्वत, क. नं. २३६ चे क्षेत्र

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ४ ऑक्टोबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा जळगाव

क्रमांक मशा/कार्या-२/५/चोपडा/एसआर-३/२९८२/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, प्र. सत्रासेन ग्रामपंचायतीतील उत्तमनगर पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १२ एप्रिल २०१७ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, अंमळनेर उपविभाग, अंमळनेर यांनी यासंदर्भात दिनांक १५ एप्रिल २०१७ रोजी प्र. सत्रासेन ग्रामपंचायतीत येणाऱ्या उत्तमनगर पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका चोपडा, गाव उत्तमनगर (प्र. सत्रासेन)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : श्री. राजू खजान यांची अतिक्रमित शेती	२८२,	--
२	पश्चिम : श्री. दुर्गा नरसिंग पावरा यांची अतिक्रमित शेती	२८३,	
३	उत्तर : श्री. नवलसिंग गुलाब पावरा यांची अतिक्रमित शेती	२८४,	
४	दक्षिण : लासुर ते सत्रासेन जाणारा डांबरी रस्ता व डोंगर	२६१, २६३.	

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ४ ऑक्टोबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा जळगाव

क्रमांक मशा/कार्या-२/५/चोपडा/एसआर-४/२९८३/२०१८.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, उमटी ग्रामपंचायतीतील गौन्यापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २५ जून २०१७ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, अंमळनेर उपविभाग, अंमळनेर यांनी यासंदर्भात दिनांक २१ जुलै २०१७ रोजी उमटी ग्रामपंचायतीत येणाऱ्या गौन्यापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका चोपडा, गाव गौन्यापाडा (उमर्ती)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : वानर वेड्या नाला	२५४, २७२,	--
२	पश्चिम : जामन्याफाडा नाला	२५५, २७१,	
३	उत्तर : वानर वेड्या नाला	२७३, २७४,	
४	दक्षिण : अनेर नदी	२७५, २५६.	

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ४ ऑक्टोबर २०१८.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा जळगाव

क्रमांक मशा/कार्या-२/५/चोपडा/एसआर-५/२९८४/२०१८.— महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, सत्रासेन ग्रामपंचायतीतील भादलेनगर पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १ मे २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, अंमळनेर उपविभाग, अंमळनेर यांनी यासंदर्भात दिनांक ३० जुलै २०१८ रोजी सत्रासेन ग्रामपंचायतीत येणाऱ्या भादलेनगर पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा जळगाव, तालुका चोपडा, गाव भादलेनगर (सत्रासेन)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : जुना उमटी रस्ता	२६६, २६७,	--
२	पश्चिम : अनेर नदी	२७५, २७८.	
३	उत्तर : खामखेडा, उमटी तीन फाटा रस्ता		
४	दक्षिण : पीपन्यानाला		

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ४ ऑक्टोबर २०१८.

उपविभागीय अधिकारी यांजकडून

जिल्हा जळगाव

क्रमांक भूसंपादन/एसआर-३१/२०१५.— ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग, एरंडोल यांना असे वाटते की, यासोबतच्या अनुसूचीमध्ये जिचा तपशील नमूद करण्यात आला आहे अशी जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त जमीन” असा करण्यात आला आहे) उक्त अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या सार्वजनिक प्रयोजनार्थ आवश्यक आहे किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे.

त्याअर्थी, आता, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे ज्याचा निर्देश “संपादन अधिनियम” असा करण्यात आला आहे) हा महाराष्ट्र राज्यात प्रयुक्त असताना त्याचा कलम ११ (१) च्या उपबंधान्वये, याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमीन उक्त प्रयोजनासाठी आवश्यक आहे किंवा असण्याचा संभव आहे.

उक्त जमिनीमध्ये संबंध असणाऱ्या सर्व व्यक्तींना याद्वारे अशी ताकीद देण्यात येते की, उक्त संपादनाच्या प्रयोजनासाठी उक्त जमिनीवर नेमण्यात आलेल्या कोणत्याही भूमापकांच्या किंवा अन्य व्यक्तींच्या कामात त्यांनी अडथळा किंवा व्यत्यय आणू नये. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांची मंजुरी न मिळवता विक्री, भाडेपट्टा, गहाण, अभिहस्तांतरण, देवाण-घेवाण याद्वारे किंवा अन्य प्रकारे उक्त जमिनीची विल्हेवाट लावण्यासंबंधात करण्यात आलेले कोणतेही करार

किंवा त्यासंबंधात आलेला कोणताही खर्च किंवा सुधारणा संपादन जमिनीच्या अंतिमरित्या संपादन करण्यात येईल अशा भागांसाठी भरपाई निश्चित करणारा अधिकारी, संपादन अधिनियमाच्या कलम ११ (४) अन्वये दुर्लक्ष करील.

उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन आवश्यक आहे, याबद्दल नाशिक विभागाच्या आयुक्तांची खात्री होईल, तर संपादन अधिनियमाच्या कलम २१ (१) अन्वये तशा अर्थाची एक अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. संपादनाचे कामकाज अंशतः किंवा संपूर्णतः सोडून देण्यात येईल, तर ती वस्तुस्थिती महाराष्ट्र शासन राजपत्रात रीतसर अधिसूचित करण्यात येईल.

उक्त जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग, एरंडोल यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहण्याकरिता उपलब्ध आहे.

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तीस आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत, त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग, एरंडोल यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

ज्यासाठी जमीन संपादन करावयाची आहे ते प्रयोजन.--
पाझर तलाव, खर्ची, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव, मौजे खर्ची बुद्रुक, तालुका एरंडोल येथील संपादित क्षेत्रासाठी भूसंपादन प्रस्ताव.

परिशिष्ट - एक

जमिनीचा तपशील

जिल्हा जळगाव, तालुका एरंडोल, गाव खर्ची बुद्रुक

भूमापन क्रमांक /	संपादन करावयाचे
गट क्रमांक	क्षेत्र
१	२
	हे. आर
१४४/२	१ २१

परिशिष्ट - दोन

सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

प्रकल्पाचे नाव : पाझर तलाव, खर्ची, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव भूसंपादन प्रस्ताव.

प्रकल्पाचे नियोजन : पाझर तलाव, खर्ची, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव कामाकरिता भूसंपादन प्रस्ताव.

समाजाला मिळणारे लाभ : सिंचनासाठी.

परिशिष्ट - तीन

विस्थापनाबाबत तपशील

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने, विस्थापनाबाबत तपशील 'निरंक' आहे.

परिशिष्ट - चार

प्रशासक नियुक्तीचा तपशील

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने, पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

विजयानंद शर्मा,
उपविभागीय अधिकारी,
एरंडोल भाग, एरंडोल,
जिल्हा जळगाव.

एरंडोल, १९ सप्टेंबर २०१८.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, कलम १९ नुसार.

जिल्हा जळगाव

क्रमांक भूसंपादन/एसआर-३२/९५/१५२/२०१६.— ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यात

यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे) याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून अधिसूचना क्रमांक भूसंपादन/एसआर-३२/९५/१५२/२०१६, दिनांक ८ मे २०१८ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबतच्या अनुसूची "एक" मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची "दोन" मध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्यांची खात्री पटली आहे. आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीअन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;

आणि ज्याअर्थी, अनुसूची "तीन" मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबीयांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची "चार" मध्ये विनिर्दिष्ट केला आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, एरंडोल भाग, एरंडोल, जिल्हा जळगाव यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची - एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

जिल्हा जळगाव, तालुका पारोळा, गाव वडगाव प्र. ए.

भूमापन क्रमांक/	अंदाजित क्षेत्र
गट क्रमांक	
१	२
	हे. आर
२३/५	१ ७०
२३/६	० ३४

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : गाव तलाव, उमरे, तालुका एरंडोल.

प्रकल्प कार्याचे वर्णन : गाव तलाव, उमरे, तालुका एरंडोल.

समाजाला मिळणारे लाभ : सार्वजनिक हितार्थ सदर पाझर तलावामुळे जमीन सिंचनाखाली येणार असल्याने विकासाचा चालना मिळेल.

अनुसूची - तीन**पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन**

निरंक

अनुसूची - चार**पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश**

निरंक

टीप.-- उक्त जमिनीच्या नकाशाचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, एरंडोल भाग, एरंडोल, जिल्हा जळगाव यांचे कार्यालयात निरीक्षण करता येईल.

विजयानंद शर्मा,

भूसंपादन अधिकारी तथा
उपविभागीय अधिकारी,
एरंडोल भाग, एरंडोल,
जिल्हा जळगाव.

एरंडोल, २८ सप्टेंबर २०१८.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

जिल्हा जळगाव

क्रमांक भूसंपादन/एसआर-४१/२०१५.—ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम” असा केला आहे) याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून अधिसूचना क्रमांक भूसंपादन/एसआर-४१/२०१५, दिनांक २८ मे २०१८ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबतच्या अनुसूची “एक” मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची “दोन” मध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्यांची खात्री पटली आहे. आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीअन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;

आणि ज्याअर्थी, अनुसूची “तीन” मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबीयांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी “पुनर्वसाहत क्षेत्र” म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची “चार” मध्ये विनिर्दिष्ट केला आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, एरंडोल भाग, एरंडोल, जिल्हा जळगाव यांना पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची - एक**संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन****जिल्हा जळगाव, तालुका पारोळा**

भूमापन क्रमांक/ गट क्रमांक	क्षेत्र
१	२ हे. आर

गाव भोंडणदिगर

३८/१-अ+१-ब	..	० १०
३८/२	..	० २५
३७/२	..	० ३४
१५/१-अ	..	० ३०
१५/१-ब	..	० ०७
१६/१	..	० ३२
४०/१	..	० १५
४०/२	..	० १७
४१/१	..	० ३८
४१/२-अ+२-ब	..	० ०२
४३/१	..	० २४
३२/२	..	० ५४
१८/२	..	० ०९
१७/१	..	० २८

गाव पोपटनगर

९०/१-ब	..	० ४७
९०/२	..	० १५
१४६	..	० ३४
१४७/१-अ	..	० ४०
१४७/१-अ	..	० ३९
१४७/२	..	० ६३
१७९/१	..	० १५
१७९/२	..	० १२

अनुसूची - एक--चालू

अनुसूची - एक--चालू

भूमापन क्रमांक/ गट क्रमांक	क्षेत्र	भूमापन क्रमांक/ गट क्रमांक	क्षेत्र
१	२ हे. आर	१	२ हे. आर
गाव पोपटनगर--चालू		गाव शिरसमणी	
१७९/३	.. ० १३	५२७/१-ब	.. ० ०५
१७९/४	.. ० १७	५२७/२-अ	.. ० ०७
१५४/२	.. ० ७२	५२७/१-अ	.. ० ०७
११३/१	.. ० ०३	५१६	.. ० ०५
११३/१	.. ० १६	५१७/१	.. ० ०१
११३/२	.. ० २५	५१८	.. ० ०२
१११/२	.. ० २८	५१९	.. ० १७
१११/३	.. ० १६	४३२	.. ० ३५
१११/४	.. ० २८	३१६/२	.. ० ०३
९४/१	.. ० २३	४३३	.. ० ३८
११५/१-अ	.. ० ४७	१९/१	.. ० ४६
११५/१-ब	.. ० ४७	२०	.. ० ४१
११५/१-क	.. ० २०	१६	.. ० ०४
१४२	.. ० ५०	१५	.. ० ०५
१४४	.. ० ०७	८/३	.. ० २४
१०३/२	.. ० २५	१४	.. ० ०४
९८/२	.. ० ६०	१३	.. ० ०३
९१/१	.. ० १३	१२/१	.. ० ०१
९१/२	.. ० २७	११	.. ० ०२
९१/३	.. ० ०२	८/४	.. ० १६
९१/४	.. ० १८	३-ब/२	.. ० १६
११४/१	.. ० ३१	४१	.. ० ०२
११४/२	.. ० ४०	५/३	.. ० १०
१०२	.. ० ४२	५/२	.. ० २८
११६	.. १ ४४	५/१	.. ० ३५
१६०/१	.. ० ७०	४/१	.. ० ०२
८९/२	.. ० ०४	५२८	.. ० ०७
८९/३	.. ० २९	५२६	.. ० ०८
१४५	.. ० १६	४२/१/३-अ	.. ० ०७
१७८/१	.. ० १८	३-अ	.. ० १६

अनुसूची - दोन**सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण**

प्रकल्पाचे नाव : पारोळा पाटशाखेच्या भोंडण अक्वेडक्टपासून लघु पाटबंधारे तलाव, शिरसमणी, तालुका पारोळापर्यंत भरण कालव्याच्या कामासाठी.

प्रकल्प कार्याचे वर्णन : पारोळा पाटशाखेच्या भोंडण अक्वेडक्टपासून लघु पाटबंधारे तलाव, शिरसमणी, तालुका पारोळापर्यंत भरण कालव्याच्या कामासाठी.

समाजाला मिळणारे लाभ : सार्वजनिक हितार्थ पायाभूत सोई, तसेच पाझर तलावात पाणी येण्याने बागायती क्षेत्रात वाढ होऊन आर्थिक विकासाचा चालना मिळेल.

अनुसूची - तीन**पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन**

‘निरंक’

अनुसूची - चार**पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश**

‘निरंक’

टीप.-- उक्त जमिनीच्या नकाशाचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, एरंडोल भाग, एरंडोल, जिल्हा जळगाव यांचे कार्यालयात निरीक्षण करता येईल.

विजयानंद शर्मा,

भूसंपादन अधिकारी तथा
उपविभागीय अधिकारी,
एरंडोल भाग, एरंडोल,
जिल्हा जळगाव.

एरंडोल, २८ सप्टेंबर २०१८.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, कलम १९ अन्वये.

जिल्हा जळगाव

क्रमांक भूसंपादन/एसआर-३२/९५/११०/२०१६.-ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम” असा केला आहे) याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा

वापर करून अधिसूचना क्रमांक भूसंपादन/एसआर-३२/९५/११०/२०१६, दिनांक ११ सप्टेंबर २०१८ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबतच्या अनुसूची “ एक ” मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनींची, अनुसूची “ दोन ” मध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्यांची खात्री पटली आहे. आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीअन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनींची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;

आणि ज्याअर्थी, अनुसूची “ तीन ” मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबीयांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी “ पुनर्वसाहत क्षेत्र ” म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची “ चार ” मध्ये विनिर्दिष्ट केला आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, एरंडोल भाग, एरंडोल, जिल्हा जळगाव यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची - एक**संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन**

जिल्हा जळगाव, तालुका धरणगाव, गाव बांभोरी प्र. चा.

भूमापन क्रमांक/ गट क्रमांक	अंदाजित क्षेत्र
१	२ हे. आर
१९५/३	.. ० ०४
१९५/४	.. ० ०६

अनुसूची - दोन**सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण**

प्रकल्पाचे नाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रादेशिक योजनांतर्गत प्रयोजनार्थ वंपादित क्षेत्रासाठी भूसंपादन प्रस्ताव, मौजे बांभोरी, प्र. चा. तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव.

प्रकल्प कार्याचे वर्णन : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रादेशिक योजनांतर्गत प्रयोजनार्थ संपादित क्षेत्रासाठी भूसंपादन प्रस्ताव, मौजे बांभोरी, प्र. चा., तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव.

समाजाला मिळणारे लाभ : शैक्षणिक प्रयोजनाकरिता चालना मिळेल.

अनुसूची - तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

‘निरंक’

अनुसूची - चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

‘निरंक’

टीप.-- उक्त जमिनीच्या नकाशाचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, एरंडोल भाग, एरंडोल, जिल्हा जळगाव यांचे कार्यालयात निरीक्षण करता येईल.

विजयानंद शर्मा,

भूसंपादन अधिकारी तथा
उपविभागीय अधिकारी,
एरंडोल भाग, एरंडोल,
जिल्हा जळगाव.

एरंडोल, २० ऑक्टोबर २०१८.

जिल्हाधिकारी यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, कलम १९ अन्वये.

जिल्हा नाशिक

क्रमांक भूसं/कक्ष-१०/३/कावि-८७७/२०१८.-ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्याने, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिनियम” असा केला आहे) याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून अधिसूचना क्रमांक--- लागू नाही. प्रकरणास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ अन्वये प्रारंभिक अधिसूचना क्रमांक टीपीएस-१११६/सीआर-१४०(अ)/२०१६/युडी-९, दिनांक ९ जानेवारी २०१७ रोजी काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, या सोबतच्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहे किंवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, नाशिक जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्याने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली

आहे. आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीअन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;

आणि ज्याअर्थी, अनुसूची “ तीन ” मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबीयांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी “ पुनर्वसाहत क्षेत्र ” म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची “ चार ” मध्ये विनिर्दिष्ट केला आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकार्याची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), क्रमांक २, नाशिक यांस पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची - एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

जिल्हा नाशिक, तालुका नाशिक, गाव पिंपळगाव (खांब)

भूसंपादन केस क्रमांक ८५-अ/२००७

भूमापन क्रमांक/ गट क्रमांक	अंदाजित क्षेत्र
१	२
	हे. आर
६३/१ पै.	० १२
६३/४ पै.	० २२
६३/७ पै.	० २१
६३/१० पै.	० १७
६३/११ पै.	० १६
६३/१२ पै.	० १३
६३/१६ संपूर्ण	० ८२
६३/१७ पै.	० ०९
६३/१८ पै.	० ११
६३/१९ पै.	० ०९
६३/२० पै.	० २८
६३/२१ संपूर्ण	० ०९
६३/२२ संपूर्ण	० ३१
६३/२३ संपूर्ण	० ७८
एकूण ..	३ ५८

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : पंपिंग स्टेशन व मलशुद्धीकरण केंद्रासाठी (STP).

प्रकल्पाच्या कामाचे वर्णन : मौजे पिंपळगाव खांब, तालुका-जिल्हा नाशिक येथे प्रस्तावित क्षेत्रावर STP प्रकल्प उभारणेकामी.

समाजाला होणारे लाभ : जलशुद्धीकरण होऊन शुद्ध पिण्याचे पाणी प्राप्त होईल, नदीतील प्रदूषण रोखले जाईल. मलनिस्सारणामुळे खत निर्मिती होईल व सामाजिक पायाभूत सुविधा.

अनुसूची - तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

‘लागू नाही’

अनुसूची - चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

‘लागू नाही’

टीप.-- उक्त जमिनीच्या नकाशाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), क्रमांक २, नाशिक यांचे कार्यालयात निरीक्षण करता येऊ शकेल.

राधाकृष्णन बी,

जिल्हाधिकारी नाशिक.

नाशिक, २४ ऑक्टोबर २०१८.